



PUDUMJEE

PUDUMJEE PAPER PRODUCTS LTD.

Registered Office:

Survey No. 25, 26, 29 & 30, Chinchwad Road, Near Aditya Birla Hospital,
Thergaon, Mulshi, Pune, Maharashtra 411 033, India.

E-mail: pune@pudumjee.com | **Telephone:** +91 20 4077 3333 / 3061 3333

CIN: L21098PN2015PLC153717 | **GSTIN:** 27AAHCP9601Q1ZQ

SW: 1282

02nd February, 2026

| | |
|--|--|
| <p>The Manager, Listing Department, National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), <u>Mumbai – 400 051.</u></p> <p><u>Scrip Code:- PDMJEPAPER</u></p> | <p>The Manager, Corporate Relationship Department, BSE Ltd., Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, <u>MUMBAI – 400 001.</u></p> <p><u>Scrip Code:- 539785</u></p> |
|--|--|

Dear Sir/Madam,

Subject: Submission of Newspaper clips - Pursuant to the Provision of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to the provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we have enclosed the copies of the financial result of the Company for the Quarter and Nine Months ended 31st December, 2025 published in "The Financial Express" in English language and in "Loksatta", in Marathi language for your information and record.

Thanking you,

Yours Faithfully,

For **PUDUMJEE PAPER PRODUCTS LIMITED**

Shrihari Waychal
Company Secretary & Compliance Officer
ICSI Membership No.: A62562
Encl.: As Above

Corporate Office:

Jatia Chambers, 60, Dr. V. B. Gandhi Marg,
Kalaghoda, Mumbai 400 001, India

E-mail: pudumjee@pudumjee.com |

Telephone: +91 22 4355 3333, 2267 4485

Website: www.pudumjee.com

Certification by ICS
Integrated Management System (IMS)
Registration No.: RI91/11027, Complying with Standards:
QMS - ISO 9001:2015
EMS - ISO 14001:2015
OHSMS - ISO 45001:2018
HACCP based Food Safety Management System
Registration No.: RH91/10093, Complying with Standards:
FSMS - ISO 22000:2018



'CUSTOMS DUTY CUTS TO BOOST MANUFACTURING'

“DRASTIC CHANGES IN FISCAL DEFICIT DO NOT GO DOWN WELL AS ONE OR THE OTHER SECTOR GETS HURT. WE WILL HAVE TO BE GRADUAL

ACROSS THE BOARD, GLOBAL UNCERTAINTY HAS BEEN KEPT IN MIND

MUKESH JAGOTA

AFTER THE PRESENTATION OF the Union Budget for 2026-27, Finance Minister Nirmala Sitharaman addressed a press conference along with the secretaries of all six departments in the ministry. They said the securities transaction tax (STT) has been hiked to curb speculative trade by retail investors. The customs duty cuts will boost local manufacturing, and the government has a plan to manage the high gross market borrowing. A national monetisation pipeline is being finalised, which will bring substantial gains in the next financial year.

The reasons for increasing STT on trading of futures and options (F&O) contracts. The primary objective of raising the

STT is that it is felt that if you look at the volume of transactions in F&O, whether you compare with the size of the GDP or the size of the underlying securities market, it is largely in the realm of speculation, which results in losses to small and unsophisticated investors. The government intends to discourage speculative tendencies. The increase in rate essentially is in this direction.

What will be the impact of customs duty cuts? Can it lead to dumping?

There is a logic for these cuts. There is a need to bring these items to India, and existing customs duties add a cost. Cuts on most of these items are meant to enhance manufacturing or value addition, or to help the cause of exporters who are bringing these items and using them to make goods for exports.

Rationale behind changes in taxation on buyback of shares?

It is a relief, not an additional tax. The buyback proceeds will be taxed in the hands of minority shareholders as capital gains tax at 12.5% for long-term gains. The promoters will pay additional buyback tax. The whole objective of making that change was the misuse of tax arbitrage by the promoter.

The fiscal deficit for the next financial year has been estimated at 4.3% from 4.4% in FY26, which is gradual...

Drastic changes in fiscal deficit do not go down well as one or the other sector gets hurt. We will have to be gradual, but keep it well within the band, which gives confidence and shows that we care for prudent fiscal management. There is no point in bringing it down to 4% immediately. It is a responsible and realistic number.

Is the gross market borrowing for the next year on the higher side?

We do not think it is on the higher side because the net borrowing is in the range of ₹11.73 lakh crore, which is around the numbers for the last couple of years. We have a larger gross borrowing number because we have ₹5.5

lakh crore of loans that have to be repaid this year. We have a plan to manage this.

Is a 15% increase in defence budget linked to global uncertainty?

Across that board, we have kept the global uncertainty in mind. Uncertainty globally is impacting many areas, and we are seized of it in everything that we do, not just in one area is particular.

The Budget has increased estimates of miscellaneous capital receipts to ₹80,000 crore from the revised estimates of ₹37,000 crore. What are the sources of these receipts?

The intent is that we will have a very strong asset monetisation plan in place. The last Budget announced a national monetisation pipeline of ₹10 lakh crore. The pipeline is being prepared, and we hope to reap dividends from it this year.

Will high-level committee on banking for Viksit Bharat also look at mergers of state-run banks to create bigger banks?

The high-level committee is going to look into it. The terms of reference (ToR) of the committee will be prepared. We are looking for the committee to go into the entire expanse of the banking sector so that they come up with recommendations that help us to plan for banking for 2047. By the time we become Viksit Bharat, we need to understand what other steps we need to take in the banking area, and based on those recommendations, we will move forward. There are a large number of aspects related to banking requirements and expansion of the banking network and procedures that are impeding deposits as well as credit. All these aspects will be looked at by the committee.

On mandating trade settlement and discounting system (TReDS) as settlement platform for all purchases from central public sector enterprises (CPSEs).

All discounted and non-discounted bills by CPSEs have to be settled on TReDS so that MSMEs (micro, small, and medium enterprises) can get their payments for their supplies within 45 days. This is possible by CPSEs, and it has been tested. We want CPSEs to be pioneers, and corporates will also follow.

THE GOVERNMENT INTENDS TO DISCOURAGE SPECULATIVE TENDENCIES (IN F&O TRADE). THE INCREASE IN (STT) RATE ESSENTIALLY IS IN THIS DIRECTION

'Reform Express' to get new energy, speed: PM

FE BUREAU

PRIME MINISTER NARENDRA Modi said on Sunday that the Budget for 2026-27 "realises the vision of trust-based governance and human-centric economy", and will infuse new energy and speed into "the Reform Express that India is riding today."

This is such a unique Budget in which there is a focus on reducing the fiscal deficit and controlling inflation, and along with this, there is a coordination of high capex and high growth, he said. Hailing the Budget as "ambitious" and "futuristic", Modi said it addresses the aspirations of the country, and ensures the welfare of villages, the poor, and farmers.

"In this Budget, an ambitious road map has been presented for Make in India and the Atmanirbhar Bharat Abhiyan to gain new momentum," he said. The support to micro, small and medium enterprises (MSMEs) as well as small and cottage industries will give them new strength to become local to global. This Budget re-emphasises India's global role. The 1.4 billion citizens of India are not satisfied just by becoming the fastest-growing economy. "We want to become the world's third-largest economy as soon as possible... India's role as a 'trusted democratic partner' and 'trusted quality supplier' of the world is continuously increasing," Modi said.

It has taken many big steps to strengthen infrastructure — dedicated freight corridor, expansion of waterways, and high-speed rail



“THE BUDGET CONTAINS THE THINKING OF THE YOUTH, THE DREAMS OF THE YOUTH, THE RESOLVE OF THE YOUTH, AND ALSO THE SPEED OF THE YOUTH

corridor, he said. The Budget also paid special attention to the development of Tier-2 and Tier-3 cities. Referring to Finance Minister Nirmala Sitharaman calling it "a Youth Power Budget", Modi said, "The Budget contains the thinking of the youth, the dreams of the youth, the resolve of the youth, and also the speed of the youth." Its provisions will create leaders, innovators, and creators in different sectors, he added.

Budget blind to India's real crises, says Rahul

FE BUREAU

LEADER OF OPPOSITION Rahul Gandhi said on Sunday that the Union Budget for 2026-27 was "blind to India's real crises" such as unemployment, farm distress and falling manufacturing.

"Youth without jobs. Falling manufacturing. Investors pulling out capital. Household savings plummeting. Farmers in distress. Looming global shocks -- all ignored," Gandhi said a post on X, adding, "A Budget that refuses course correction, blind to India's real crises." His Congress party said the government "neglected" social sectors such as education and healthcare

and that the money meant for people has been left "unused".

Congress President Mallikarjun Kharge said the Narendra Modi government has run out of ideas. The Budget "does not provide a single solution to India's many economic, social, and political challenges." "Mission Mode" is now 'Challenge Route.' Reform Express' rarely stops at any 'Reform' junction. Net result: NO policy vision, NO political will," he said. Flagging what was "missing" in the Budget for sectors such as manufacturing and job creation, Kharge said, "This Budget offers no solutions, NOT even slogans to hide the absence of policy!"



| PUDUMJEE PAPER PRODUCTS LIMITED | | | | | | | |
|--|---|-----------------------|-----------------------|-----------------------|-----------------------|-----------------------|---------------------|
| Regd. Office : Thergaon, Pune – 411033. | | | | | | | |
| Tel.: 020 - 40773333, E-Mail: pune@pudumjee.com | | | | | | | |
| Website: www.pudumjee.com, CIN: L21098PN2015PLC153717 | | | | | | | |
| STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 ST DECEMBER 2025 | | | | | | | |
| (₹ in Lakhs, unless otherwise stated) | | | | | | | |
| Sr. No. | Particulars | Quarter Ended | | | Nine Months ended | | Year ended |
| | | 31-Dec-2025 Unaudited | 30-Sep-2025 Unaudited | 31-Dec-2024 Unaudited | 31-Dec-2025 Unaudited | 31-Dec-2024 Unaudited | 31-Mar-2025 Audited |
| 1. | Total Income from operations | 20,375 | 20,713 | 19,369 | 60,733 | 61,900 | 80,908 |
| 2. | Profit before Interest, Depreciation and Tax (EBITDA) | 3,272 | 2,727 | 3,097 | 11,224 | 11,604 | 14,503 |
| 3. | Net Profit/(Loss) for the period (before tax) | 2,810 | 2,306 | 2,703 | 9,945 | 10,406 | 12,872 |
| 4. | Net Profit/(Loss) for the period after tax | 2,071 | 1,692 | 1,958 | 7,387 | 7,691 | 9,576 |
| 5. | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 2,045 | 1,522 | 2,199 | 7,472 | 8,159 | 9,627 |
| 6. | Equity Share Capital | 950 | 950 | 950 | 950 | 950 | 950 |
| 7. | Reserves (other equity excluding revaluation reserve) as per balance sheet of previous year | | | | | | 57,338 |
| 8. | Earning per Equity share : Basic and Diluted (₹) | 2.18 | 1.78 | 2.06 | 7.78 | 8.10 | 10.09 |

Notes :

- The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and taken on record by the Board of Directors.
- This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- The Limited Review under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 has been carried out by the Statutory Auditors.
- The figures for previous period have been recast and regrouped wherever necessary to conform to current period's presentations.
- The above is an extract of the detailed format of Financial results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of these financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website (www.pudumjee.com). The same may also be accessed by scanning the Quick Response Code provided below.

Place : Pune
Date : 31st January, 2026
pudumjeepapers

For and on behalf of
The Board of Directors,
Arunkumar M. Jatia
Executive Chairman

BITS Pilani

Pilani | Dubai | Goa | Hyderabad | Mumbai

An Institution of Eminence

Grow with us. Build your future.

Registrations for BITSAT-2026

online admission test is now open for Integrated First Degree Programmes:

| Discipline | P | G | H | D* |
|--|---|---|---|----|
| Chemical | | | | |
| Computer Science | | | | |
| Electrical and Electronics | | | | |
| Electronics and Communication | | | | |
| Electronics and Instrumentation | | | | |
| Mechanical | | | | |
| Manufacturing Engg. | | | | |
| Biotechnology | | | | |
| Mathematics and Computing | | | | |
| Electronics and Computer Engg. | | | | |
| Environmental and Sustainability Engg. | | | | |
| Pharmaceutical Engg. | | | | |
| Architectural & Urban Engineering | | | | |
| Biotechnology with specialization in Applied Molecular Biology | | | | |
| Chemical with specialization in Energy, Environment & Sustainability | | | | |
| Mechanical with specialization in Aerospace | | | | |
| Robotics & Industrial Automation | | | | |

B.Pharm.¹
Bachelor of Business Administration- BBA(Hons.)
M.Sc.
Biological Sciences
Chemistry
Economics
Mathematics
Physics
Semiconductor and Nanoscience
M.Sc.
General Studies

P. Pilani; G. Goa; H. Hyderabad; D*. Dubai
*BITSAT is not essential for admission at BITS Pilani, Dubai Campus
S Both PCM & PCB candidates are eligible

The deadline to register for BITSAT-2026 is 16th March, 2026.

- ELIGIBILITY TO APPEAR FOR BITSAT-2026**
 - Students completing 12th class in 2025 or 2026
 - Minimum of 75% aggregate marks in PCM/B & 60% individual in each of P,C,M/B. Refer BITSAT-2026 Brochure for more details.
- 3-HOUR COMPUTER BASED MULTIPLE CHOICE ONLINE TEST**
 - Option to appear twice
 - Exam centers pan India, Nepal and Dubai
 - Flexibility to choose center, test date and slot
- DIRECT ADMISSION TO BOARD TOPPERS**
 - First Rank in state or central level board exam (year 2026) in India.
 - Programme of their choice
- INTERNATIONAL STUDENT ADMISSION SCHEME**
 - Holders of non-Indian passports
 - SAT score not earlier than 01 February, 2024
- CURRICULAR FLEXIBILITIES LIKE DUAL DEGREE / MINOR PROGRAMMES**
- APPLY ONLINE BEFORE 16th MARCH 2026 AT**
<https://admissions.bits-pilani.ac.in>
- BITSAT score also allows candidates to apply for a few selected Joint-Collaborative Programmes offered by BITS Pilani and a few reputed International Universities in Australia, France and USA.**
- SCHOLARSHIPS**
 - High-achieving** female students in BITSAT from low-income families can secure a 100% tuition fee scholarship.
 - Every year** about 28% of students admitted to First-Degree programmes get semester tuition fee waivers in the range of 10-100% in the form of either merit or merit-cum-need scholarships.

Admissions will be made based on the merit position of the student's BITSAT-2026 score.

Dean Admissions & Student Financial Aid (DASFA) (Institute-wide)

JAIPUR CITY TRANSPORT SERVICES LIMITED

Regd. Off. 2nd Floor Old Working Women Hostel, Behind Nehru Place, Lal Kothi Tonk Road, Jaipur - 302015, Office Ph. 0141 - 2244562; Fax No. 0141-2244562;
E-mail: jctsl.bus@gmail.com; Website: <http://transport.raajasthan.gov.in/jctsl>

No. - MD/JCTSL/Procurement/2025-26/D - 3358 Date: 28/01/2026

NOTICE INVITING BID

NIB No. 08/2025-26 Date 28.01.2026

Bid for Procurement of 155, 9-M Fully Built Pure Electric AC Buses with chargers & Down-Streaming Electrical Infrastructure (with Installation & Commissioning) and Comprehensive Maintenance for 10 years for 07 cities of Rajasthan are invited from interested bidder up to 17-03-2026 time at 18:00 hrs. Participants of the bid may visit on procurement portal <http://sppp.raajasthan.gov.in> or e-procurement Portal <http://eproc.raajasthan.gov.in/jctsl> UBN No. JCT25265LO800010

Raj.Samwad/C/25/18812 Managing Director

Chandigarh Power Distribution Limited, Chandigarh

SCO 33-35, 4th Floor, Sector 34-A, Chandigarh - 160022, India
CIN: U31200UP1992PLC014506

TENDER NOTICE

Date: 02.02.2026

Bids are invited from the eligible bidders for the following tenders:

| Tender Enquiry No. | Tender Description | EMD (in Lakhs) | Due Date & Time of Bid Submission |
|---------------------------------|--|----------------|-----------------------------------|
| CPDLFY25-26/DT Meter Box/022 | Supply of Polycarbonate Meter Box at CPDL, Chandigarh | 1.5 | 23.02.2026, up to 18:00 Hr |
| CPDLFY25-26/Ring Type LT CT/023 | Supply of various rating of Resin Cast Ring Type LT CT at CPDL, Chandigarh | 1.5 | 23.02.2026, up to 18:00 Hr |

Tender fee of individual Tender Document Rs 1180/- (Ind. GST)
For tender details and further amendments/clarification, please visit our website www.chandigarhpowers.com Tenders

DGM (CMM)

PUBLIC NOTICE

All the people are hereby informed by this Public Notice that (1) **MONIKA AJAY CHORDIA**, (2) **PRATEEK AJAY CHORDIA**, (3) **PRIYANKA AJAY CHORDIA**, all residing at F-1902, Yoo Pune Apartments, Near Magarpatta City, Near Golds Gym, Hadapsar, Pune-411028, who are the joint owners of the property, which is more particularly described in the "Schedule of the Property" written hereunder, are negotiating to transfer/sell the said property to my client/s, and they have assured my client/s that the said property is free from all encumbrances of whatsoever nature and that they have a clean, clear and marketable title in the said property. If any person has any right, title or interest in the said property by way of Lease, Gift, Charge, Lien, Sale, Exchange, Loan, Mortgage or in any other way, he should inform me **within 8 days**, in writing from the date of publishing this Public Notice, along with the related original documents, showing his/her right, title or interest in the said property.

Otherwise my client/s shall complete the transaction, presuming that the said property is free from all encumbrances and no body has any right, title or interest in the said property and all such prior claims, if any, have been waived by the respective persons, and my client/s shall not be responsible in any way, if any objection is raised afterwards.

SCHEDULE OF THE SAID PROPERTY

All that piece and parcel of **Flat No. 102**, along with **attached Terrace**, along with **attached Garden**, situated on the **First Floor**, in building known as **'Cygnus'** (reflected as Building/Tower No. 'C' as per sanctioned plan and Completion Certificate), along with covered **Parking Nos. G-66, G-67, and Parking Nos. G-69, G-70, M-27, M-28, M-29, M-30**, in the project known as **'ONE NORTH CONDOMINIUM'**, situated at **Survey Nos. 133 (p), 136(p), City Survey No. 4344/6**, situated at **village Hadapsar, Taluka Haveli, District Pune**, within the limits of Pune Municipal Corporation, and within the registration limits of Sub-Registrar Taluka Haveli, along with **proportionate undivided share** in the common areas and facilities therein and appurtenant thereto, and along with all the rights, title and interest appurtenant thereto, and along with the fixtures and fittings therein.

Pune, Dated : 02.02.2026

H. L. HEMRAJANI (Advocate)

Office : Kalpataru Plaza, B-212, 2nd Floor, 224, Bhawani Peth, Pune - 411 042. (Ph. No. 26387101)



सिक्विरिटी इंस्टेरेट (एनफोर्समेंट) रुलस, 2002 मधील नियम 8(6) मधील तसुदीसह वाचण्यात येणार्या सिक्विरिटीयुझेशन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनॅशियल असेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्विरिटी इंस्टेरेट अँड, 2002 अंतर्गत अचल मालमत्ता विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

याद्वारे कर्जदार व जामीनदार आणि सर्व लोकांना सूचित करण्यात येते की सुरक्षित धनकोटके तारण / भाग्यस्त असलेल्या खालील वर्णनाच्या अचल मालमत्ता बँकेच्या / सुरक्षित धनकोट्या प्राधिकृत अधिकार्यांनी रचनात्मक / प्रत्यक्ष / सांकेतिक तऱ्या पेतलेला असून या मालमत्तेचे बँकेस / सुरक्षित धनकोटस संबंधित कर्जदार व जामीनदारकडून घेणे असलेल्या धकबाकीच्या वसुलीसाठी खाली तक्रारत नमूद दिनांकास "जशी आहे जेथे आहे", "जशी आहे जे काही आहे" आणि "तेथे जे काही आहे" तत्वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित किंमत आणि बघाणा रकम खाली संबंधित मालमत्तासमोर नमूद केल्यानुसार असेल.

| अनामत मालमत्तांची अनुसूची | | | | | |
|---------------------------|---|---|--|---|--|
| अ. क्र. | शाखेचे नाव / खात्याचे नाव / कर्जदार / गहाणदार / जामीनदाराचे नाव व पत्ता : | तारण अचल मालमत्तांचे वर्णन / मालमत्तेचे गहाणकार / मालकाचे नाव : | अ) सर्फेसी अधिनियम 2002 मधील अनुच्छेद 13(2) अंतर्गत मागणी सूचना दिनांक ब) धकबाकी रकम क) सर्फेसी अधिनियम 2002 मधील अनुच्छेद 13(4) अंतर्गत तऱ्या दिनांक ड) ताब्याचा प्रकार सांकेतिक / प्रत्यक्ष / रचनात्मक : | अ) आरक्षित किंमत ब) बघाणा रकम (बघाणा रकम जमा करण्याची शेवटची दिनांक) क) बोली बुद्धी रकम : | ई-लिलाव दिनांक / वेळ स. 11:00 ते दु. 04:00 |
| 1 | एआरएमबी, ठाणे श्री. दिनेश नाथिनदास कुकरेजा आणि सौ. वर्षा दिनेश कुकरेजा (कर्जदार आणि गहाणदार) विशाल टॉवर 201 ओटी सेक्टर, उल्हास नगर, मुंबई, महाराष्ट्र- 421005, मालमत्ता आयडी - PUNBS43800000324 | निवासी फ्लॅट क्र. 304, तिसरा मजला, श्री साई लीला रिजन्सी, बी विंग, सर्व्हे क्र. 282, हिस्सा क्र. 3/1/2, पोस्टवाल रोड, कुतवाल कॉलनी गाव- लोहाव, ता. हवेली, जिल्हा- पुणे- 411032 (बिल्टअप क्षेत्रफळ : 63.20 चौ. मीटर) श्री. दिनेश नाथिनदास कुकरेजा आणि सौ. वर्षा दिनेश कुकरेजा. | अ) 31.05.2016 ब) रु. 1,52,05,820/- (अधिक व्याज आणि शुल्क) क) 24.10.2016 ड) प्रत्यक्ष | अ) रु. 34,36,000/- ब) रु. 3,43,600/- (17.02.2026) क) रु. 5,000/- | 18.02.2026 स. 11:00 ते दु. 04:00 |

अटी व शर्ती : सदर विक्री ही सिक्विरिटी इंस्टेरेट (एनफोर्समेंट) रुलस, 2002 मध्ये विहित करण्यात आलेल्या अटी व शर्ती आणि पुढील अटीच्या अधीन राहून करण्यात येईल :

- सदर मालमत्तांची विक्री ही "जशी आहे जेथे आहे", "जशी आहे जे काही आहे" आणि "तेथे जे काही आहे" तत्वावर करण्यात येत आहे.
- वर नमूद अनामत मत्तेचे तपशील प्राधिकृत अधिकार्यांच्या माहितीनुसार असले तरीही सदर सूचनेत काही चुक झाल्यास, चुकीचे विधान छापण्यात आल्यास किंवा काही सुटल्यास त्यासाठी प्राधिकृत अधिकारी जबाबदार नसतील.
- सदर विक्री ही <https://baanknet.com> या वेबसाईटवर देण्यात आलेल्या ई-लिलाव मंचाच्या माध्यमातून निमन्याक्षरीकारांद्वारे घेण्यात येईल.
- विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी, कृपया <https://baanknet.com> आणि www.pnbindia.in या संदर्भ घ्या.

दिनांक : 31.01.2026

स्थान : मुंबई

स्वा./-

प्राधिकृत अधिकारी, पंजाब नॅशनल बँक

जाहीर सूचना

याद्वारे आम जनतेस सूचित करण्यात येते की श्रीमती **पुनम विजय हिंदुजा**, गहाणार, ये हाऊस क्र. 15 या प्लॉट क्र. 64, विमान नगर, लोहाव, पुणे- 411014 येथे स्थित क्लोव्हर म्युज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.च्या सभापदार आहेत आणि विशिष्ट क्र. 71 ते 75 असलेल्या प्रत्येकी रु. 50/- च्या पात्र (S) सभाभागांच्या धारक आहेत.

सभापदाने असे कळविले आहे की वर नमूद सभाभागांच्या संदर्भातील गुळ सभाभागा प्रमाणपत्र हर्बिलिंग/ग्राहळ झाले किंवा चोरीला गेले आहे, आणि त्यानुसार सोसायटीकडे ड्युलिफिकेट सभाभागा प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला आहे.

सोसायटीद्वारे सदर सूचना प्रकाशित होण्याच्या दिनांकापासून 15 दिवसांचे आत लोकांकडून दस्तावेजी पुनव्यास, असल्यास, लेखी दावे किंवा आक्षेप मागविण्यात येत आहेत. विहित कालावधीत दावे किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटीद्वारे आणखी सूचना न देता सोसायटीच्या उप-विधीच्या अनुषंगाने सभासद ड्युलिफिकेट सभाभागा प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

क्लोव्हर म्युज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. करिता व त्याचे वतीने स्थान: पुणे स्वा./- दिनांक: 02/02/2026 (मा. सचिव)

फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

नोदर्णीकृत कार्यालय : युनिट क्र. 1101, 11वा मजला, सिमनस, प्लॉट क्र. 71 ए, पवई, पारसपौली, मुंबई 400087.

स्वावर मालमत्तांच्या लिलावासह विक्रीसाठी जाहीर सूचना

फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (सुरक्षित धनकोट) यांचेद्वारे सिक्विरिटी इंस्टेरेट (एनफोर्समेंट) रुलस 2002 च्या नियम 8(6) आणि 9(1) वर बाबलेल्या सिक्विरिटीयुझेशन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनॅशियल असेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्विरिटी इंस्टेरेट अँड, 2002 अंतर्गत अचल मालमत्ता विक्रीसाठी 30 दिवसांची सूचना येथे देण्यात आली आहे. सुरक्षित धनकोट्या प्राधिकृत अधिकार्याने सर्फेसी कायदा 2002 अंतर्गत सुरक्षित मालमत्तांना तऱ्या पेतले आहे.

सर्फेसीधारकांमध्ये जसेलला आणि विघेयत कर्जदार / सह-कर्जदार / जामीनदारांस सूचना देण्यात येत आहे कि, खाली वर्णन केलेली स्वावर मालमत्ता सुरक्षित धनकोट, फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड येथेकडे वरणा / वापरास आहे, ज्याचा तऱ्या पेटवडीक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, सुरक्षित धनकोट यांच्या प्राधिकृत अधिकार्याने पेतला आहे, तेथेच सरर मालमत्तांची विक्री, सुरक्षित जांभडे (कर्जदार), प्रकृत जांभडे (सह-कर्जदार), निवृत्त जांभडे (सह-कर्जदार) यांमधूनच सुरक्षित धनकोट, फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड यांना देव असलेल्या कर्ज खाते क्र. FEDWROJH0821519 मधील देव खम रु. 20,45,351/- (रुपये वीस लाख पंचेचावरील हजार तीनशे पन्नास फक्त) दि. 12.05.2025 रोजी संपूर्ण सोबत त्यावरील 13.05.2025 पासून व्याज आणि खर्च या रकमेच्या वसुलीसाठी "जशी आहे जेथे आहे", "जशी आहे जे काही आहे" आणि "तेथे जे काही आहे" तत्वावर, दि. 10/03/2026 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजता सरर मालमत्तांची विक्री करण्यात येईल.

स्वावर मालमत्तेचे वर्णन : निवासी जागा संवर्धित फ्लॅट क्र. 14, चौथ्या मजल्यावर, शेवटचा मोठ्याम 530 चौम फूट म्हणजे 49.25 चौ.मी. बिल्ट-अप आणि कॉमन पार्किंग, जागा प्रमाणवाचन मिळकत क्र. 2662/13 आणि खर्च रुप ५५२ रु. सी.सी.एल. सर्व्हे मीटर 07601225614 आणि ग्राहक क्र. 170011327993, श्री मंगेश नरेंद्रनाथ मंगेश ओड्डय्याला जाणवत्या इमारती, मालमत्ता संबंधित सर्व्हे क्र. 36, हिस्सा क्र. 1/1, त्याचे एकूण जमीन क्षेत्रफळ मोठ्याम सुमारे 275 चौ. मीटर व मालमत्तेवर बांधलेले, याव आदिगाव बँके येथे स्थित, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत, पुणे तालुका- हवेली, जिल्हा- पुणे, चव्हासीमा पुढीलप्रमाणे :- पूर्व - फ्लॅट क्र. 13, पश्चिम - फ्लॅट क्र. 15, दक्षिण - मोकरा जागा आणि इतर इमारती, उत्तर - जेवराहा आणि रस्ता.

| | |
|--|--|
| सुरक्षित किंमत (रु. मध्ये) | रु. 20,00,000/- (रुपये वीस लाख फक्त) |
| 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' च्या नावे वीडी / पीओ / आर्टीजिअस द्वारे देव असलेले बघाणा रकम (रु. मध्ये) | रु. 2,00,000/- (रुपये दोन लाख फक्त) |
| जिाली बांधकाम रकम | रु. 50,000/- (रुपये पन्नास हजार फक्त) |
| डिपॉझिटर्स सोलिव्ह ऑफर / निविदासह बोली सादर केल्याची अंतिम दिनांक, निवड आणि ठिकाण | दि. 09 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत, फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, 502 ए आणि बी, सहावा मजला, प्राईड पॉर्टल, बॉलिव्हारवाडी, एस.बी. रोड, शिवाजी नगर, पुणे - 411016 येथे. |
| मालमत्तांची तपासणी | दि. 03 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत. |
| निविदा खर्चवेली बोलीद्वारासाठी (ईएमडी सह) स्वीकृत सर्वोच्च बोलीच्या 25% खम भाग्यवली शेवटची दिनांक | बोली निविदाच्या दिनांकापासून पुढील कामकाजाच्या दिवसापर्यंत पेमेंट करणे आवश्यक. |
| सर्वाधिक बोलीच्या 75% शिक्क रकम परतवावी शेवटची दिनांक | बोली पुढीलच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत. |

जिअरच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी, कृपया फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (फेडबँक) सुरक्षित धनकोट यांच्या वेबसाईटवर म्हणजेच www.fedfina.com आणि लिंक <https://www.fedfina.com/public-notice-for-auction-cum-sale/underAuction> मध्ये दिलेल्या लिंकाचा संदर्भ घ्या. कोणत्याही चौकशीसाठी, माहितीसाठी, समजवणीसाठी, प्रक्रिया आणि प्रशासनासाठी कृपया फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी श्री. इतिजार् मेहता सखद - 9940374755, ईमेल आदर्श - Initiaz.sayed@fedfina.com यांच्याशी संपर्क साधा.

दिनांक : 02/02/2026, ठिकाण : पुणे

स्वा./- प्राधिकृत अधिकारी, फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

SVC CO-OPERATIVE BANK LTD.
(Multi State Scheduled Bank)
Hullu State

वसुली विभाग : २ रा मजला, एसव्हीसी टॉवर, जवाहरलाल नेहरू मार्ग, वाकोला, सांताक्रूझ (पू.), मुंबई ४०००५५.

विभागीय कार्यालय : २०५, चिंतामणी प्राईड, दुसरा मजला, सिटी प्राईड थिएटरजवळ, कोथरुड, पुणे ४११०३८, फो. ८८०७००१९०३/८२३००१९०४

विक्रीसाठी जाहीर सूचना

“जशी आहे जेथे आहे” तत्वावर मालमत्तेची विक्री (सिक्विरिटीयुझेशन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्विरिटी इंस्टेरेट अँड, २००२ अंतर्गत ताब्यात घेण्यात आलेली मालमत्ता)

| कर्जदार / गहाणखतदार / जामीनदार यांची नावे आणि पत्ता | मालमत्तेचे ठिकाण व तपशील आणि ज्या धकबाकी रकमेच्या वसुलीसाठी मालमत्तेची विक्री करण्यात येत आहे ती रकम |
|---|--|
| १. श्री. संजय बाळासाहेब राजत (मुख्य कर्जदार आणि गहाणखतदार) पत्ता १: शोमन मेन्स वेअर, सर्व्हे नं. ६८२/बी ६, बिबरेवाडी पोस्ट ऑफीस जवळ, बिबरेवाडी, पुणे ४११०३७ पत्ता २: फ्लॅट नं. २०५, दुसरा मजला, तोरण स्पर्श, गट नं. ६०२, गाव खोपी, ता. भोर, जि. पुणे - ४१२२०५. २) सौ. योगिनी संजय राजत (सह-कर्जदार आणि गहाणखतदार) फ्लॅट नं. २०५, दुसरा मजला, तोरण स्पर्श, गट नं. ६०२, गाव खोपी, ता. भोर, जि. पुणे - ४१२२०५. | जिल्हा परिषद पुणे आणि तालुका पंचायत भोर यांच्या हद्दीतील गाव खोपी, ता. भोर, जि. पुणे, येथील गट नं. ६०२, तोरण स्पर्श बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. २०५, क्षेत्र ५७०.०० चौ.फू. (म्हणजेच ५२.९७ चौ.मि.) बिल्ट अप सोबत लागतची टॅरेस क्षेत्र ४४.०० चौ.फू. म्हणजेच ४.४८ चौ.मि. दिनांक ३१.१२.२०२५ रोजी रु. १६,७८,६७६.२५ (रुपये सोळा लाख अठ्ठाहजार हजार सहाशे शहातर आणि पैसे पंचवीस फक्त) अधिक दिनांक ०५.०५.२०२६ पासून त्यावरील कर्जाटी दप्तने व्याज व अंतिम प्रदानापर्यंत येणारा खर्च तसेच तोपर्यंत उद्भवलेले/उद्भवणारे खर्च इ. आदी रकमेच्या अधीन असेल. |

राखीव किंमत : रु. १२.७४ लाख

निविदा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख न वेळ : दि. २३.०२.२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.

मालमत्ता लिलावाची तारीख न वेळ : दि. २४.०२.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता

| | |
|---|--|
| १. सौ. योगिनी संजय राजत (सह- कर्जदार आणि गहाणखतदार) पत्ता १: फ्लॅट नं. २०६, दुसरा मजला, तोरण स्पर्श, गट नं. ६०२, गाव खोपी, ता. भोर, जि. पुणे - ४१२२०५. २) श्री. संजय बाळासाहेब राजत (जामीनदार) पत्ता १: शोमन मेन्स वेअर, सर्व्हे नं. ६८२/बी ६, बिबरेवाडी पोस्ट ऑफीस जवळ, बिबरेवाडी, पुणे ४११०३७. पत्ता २: फ्लॅट नं. २०५, दुसरा मजला, तोरण स्पर्श, गट नं. ६०२, गाव खोपी, ता. भोर, जि. पुणे - ४१२२०५. | जिल्हा परिषद पुणे आणि तालुका पंचायत भोर यांच्या हद्दीतील गाव खोपी, ता. भोर, जि. पुणे, येथील गट नं. ६०२, तोरण स्पर्श बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. २०६, क्षेत्र ६६२.०० चौ.फू. (म्हणजेच ६१.५२ चौ.मि.) बिल्ट अप सोबत लागतची टॅरेस क्षेत्र ४०.०० चौ.फू. म्हणजेच ३.७९ चौ.मि. दिनांक ३१.१२.२०२५ रोजी रु. २०,१२,४६०.२५ (रुपये वीस लाख बारा हजार चारशे सात आणि पैसे पंचवीस फक्त) अधिक दिनांक ०५.०५.२०२६ पासून त्यावरील कर्जाटी दप्तने व्याज व अंतिम प्रदानापर्यंत येणारा खर्च तसेच तोपर्यंत उद्भवलेले/उद्भवणारे खर्च इ. आदी रकमेच्या अधीन असेल. |
|---|--|

राखीव किंमत : रु. १४.५४ लाख

निविदा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख न वेळ : दि. २३.०२.२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.

मालमत्ता लिलावाची तारीख न वेळ : दि. २४.०२.२०२६ रोजी दुपारी २.०० वाजता

मालमत्ता पाहण्याची वेळ आणि तारीख १२.०२.२०२६, सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत. टीप : मालमत्तेच्या पाहणीसाठी- इच्छुक मालमत्तेच्या तपासणीसाठी बँकेच्या पुणे येथील प्रादेशिक कार्यालयाच्या वरील पर्यावर वरील दिलेल्या संपर्क नमूनेसाठी बँकेच्या अधिकृत अधिकार्यांनी संपर्क साधावा. इच्छुक खरेदीदारांनी त्यांची के. वाय से कागदपत्रे घेऊन स्वतः उपस्थित राहणे किंवा अन्य कुणाला अधिकृत प्रतिनिधी म्हणून, त्याची के.वाय.सी कागदपत्रे घेऊन पाठवावे.

अटी व शर्ती

- झा जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शर्ती यांनुसारच व विहित नमुन्यातील निविदा अर्जांनुसारच मालमत्तेची विक्री केली जाईल. मालमत्तेचा अधिक तपशील व निविदा नमुना अर्ज एस.व्ही.सी. को ऑप. बँक लि. व्हा विधी व वसुली विभाग २०५, दुसरा मजला चिंतामणी प्राईड, सिटी प्राईड थिएटर जवळ, कोथरुड, पुणे ४११०३८ येथे उपलब्ध होतील.
- वरील मिळकतीच्या इच्छुक खरेदीदारांनी आपले निविदा प्रस्ताव विहित नमुन्यातच सोलबंद लिफाफ्यातून सादर करावयाचे आहेत. निविदा लिफाफ्यासोबत रु.१०००/- (एकशत न मिळणारे) डिमांड ड्राफ्ट अथवा वे ऑर्डरने टेंडर फी म्हणून व बोली रकमेच्या १०% इतकी रकम बघाणा ठेव म्हणून वे ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्टने जमा करावयाची असून हे ड्राफ्ट/ वे ऑर्डर एसव्हीसी को-ऑप.बँक लि. यांचे नावे काढलेले असावेत व पुणे येथे देव असावेत. सदर भरणा, बँकेच्या एसव्हीसी को-ऑप.बँक लि., विधी व वसुली विभाग २०५, दुसरा मजला चिंतामणी प्राईड, सिटी प्राईड थिएटर जवळ, कोथरुड, पुणे ४११०३८ येथे दि. २३.०२.२०२६ च्या आत सायं ५ वाजेपर्यंत जमा करावयाचे आहेत.
- आलेल्या निविदा बँकेच्या वरील पर्यावर वरील पुणे विभागीय कार्यालयात दि. २४.०२.२०२६ रोजी उपस्थित येतील (कृपया तारीख आणि वेळेसाठी वरील तक्रा पहावा).
- वरील क्र. २ मधील तसुदींचे पालन होत असल्यास कर्जदार, संबंधित टेंडरर्स, जामीनदार व विक्रीस काढलेल्या मिळकतीचे मालक, त्यांना इच्छा असल्यास त्यांनी किंवा त्यांचे वतीने कोणीही सर्वोत्तम बोली लावू शकतात.
- निविदा उपडण्याचे वेळी कर्जदार, संबंधित बोलीदार, जामीनदार व तारण मिळकतीचे मालक अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील. सदर मालमत्तेला सर्वाधिक विक्री किंमत मिळून देण्यासाठी बोलीधारकांची बोली संबंधी अथवा वाटाघाटी संबंधी सर्वाधिकार बँकेच्या प्राधिकृत अधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यासाठी कर्जदार, संबंधित बोलीदार, जामीनदार व तारण मिळकतीचे मालक यांनी स्वतः अथवा आपल्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
- कोणीही बोली अथवा सर्व बोली नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखीव असून त्यासाठी कोणतेही कारण देणे बँकेवर बंधनकारक नाही. जर काही कारणाने सर्व बोली नाकारल्या गेल्या तर बँक कोणत्याही बोलीधारकाशी बंधी करून किंवा बोलीदार अथवा अन्य कुणाला घट्टेद्वारे (प्रायव्हेट नोमिनेशन) मिळकत विकू शकते.
- मिळकत "जशी आहे जेथे आहे" या तत्वावर विकली जात असल्याने सदर मिळकतीच्या मालकी हक्क आणि अन्य तपशीलाची खातरनिमा इच्छुक खरेदीदारांनी करावयाची आहे.
- यशस्वी खरेदीदारांनी सदर मिळकत नवी करण्यासाठी आवश्यक असणारे आकार, फी, स्टॅप ड्युटी, नोंदणी फी आणि अनुषंगिक खर्च स्वतः करावयाचे असून नियमानुसार जर काही टीडीएस असेल तर तो ही भरवाव्याचा आहे. यशस्वी खरेदीदारांनी सर्व सरकारी आणि वैधानिक खर्च स्वतः करावयाचा आहे. यशस्वी खरेदीदारांनी बिज बिल, पाणी पट्टी, सोसायटी देखभाल आकार, मालमत्ता कर, ट्रान्सफर फी, आकार, इ. ची थकीत बाकी स्वतः भरवावयाची आहे.
- यशस्वी बोलीधारक/निविदाधारक/खरेदीदार यांना बोलीरकमेच्या २५% रकम जी बघाणा रकमेसह असेल, लिलावाच्याच दिवशी किंवा पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवसापर्यंत भरवावी लागेल आणि उर्वरित रकम बँकेने पाठवलेल्या बोली मान्यता पत्र मिळाल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत, वरील बँकेच्या नावे, शेड्यूल्ड बँकेच्या पुणे येथे देव असलेल्या डिडी/वे ऑर्डर/ एन ई एफ टी / आर टी सी ने भरवावी लागेल.
- जर काही वाद उद्भवल्यास ती पुणे न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात असेल.
- सदर मिळकत बँकेच्या प्रत्यक्ष ताब्यात आहे.
- कर्जदार, जामीनदार, गहाणखतदार यांचे ध्यान सदर कायद्याच्या कलम १३, उपकलम (८) कडे आकर्षित करण्यात येत आहे. यामध्ये त्यांना कर्ज रकम भरून तारणावरील बोजा उत्तरण्यासाठी उपलब्ध असलेल्या कालावधीची तरतूद आहे.
- विक्री नोटीस <https://www.svc.bank.in/notice-sale> या वेबसाईटवर पाहवावयास मिळेल.

ठिकाण : पुणे दिनांक : ०२.०२.२०२६

सही/- सौ. उर्वशी डी. केनिया
व्यवस्थापक, कायदेशीर व वसुली विभाग
आणि प्राधिकृत अधिकारी

(मजकूरत संविधान असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

एआरएमबी, ठाणे, पीएनबी प्रगती टॉवर, तिसरा मजला, प्लॉट सी-९, ब्लॉक- जी, वॉर्ड कुर्ला कॉम्प्लेक्स, वॉर्ड (पूर्व), मुंबई - 400051. ईमेल : cs8325@pnbc.co.in

सर्फेसी अधिनियमांतर्गत अनामत मत्तांच्या विक्रीसाठी विक्री सूचना

ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED

Registered Office : 1242/44, Village Vadu Budruk, Tal. Shirur, Dist. Pune- 412 216. Tel : (02137) 305100, Fax No : (02137) 305302 • CIN : L29130PN1981PLC023734 • Email : investor@zfindia.com • www.zfindia.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2025

(Rs. in crore)

| PARTICULARS | STANDALONE | | | | CONSOLIDATED | | | |
|--|----------------------|----------------------|----------------------|--------------------|----------------------|----------------------|----------------------|--------------------|
| | Quarter Ended | Quarter Ended | Nine Months Ended | Year Ended | Quarter Ended | Quarter Ended | Nine Months Ended | Year Ended |
| | 31.12.2025 Unaudited | 31.12.2024 Unaudited | 31.12.2025 Unaudited | 31.03.2025 Audited | 31.12.2025 Unaudited | 31.12.2024 Unaudited | 31.12.2025 Unaudited | 31.03.2025 Audited |
| 1 Total Income from Operations | 147.68 | 120.36 | 403.69 | 521.07 | 145.37 | 118.78 | 405.21 | 514.59 |
| 2 Net Profit for the period before Tax (before Exceptional and/ or Extraordinary items) | 16.83 | 5.29 | 40.53 | 50.44 | 11.85 | (1.30) | 22.71 | 24.50 |
| 3 Net Profit for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items) | 16.19 | 5.29 | 39.89 | 50.44 | 11.21 | (1.30) | 22.07 | 24.50 |
| 4 Net Profit for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items) | 11.50 | 3.64 | 27.59 | 33.89 | 7.28 | (1.73) | 12.93 | 12.59 |
| 5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 11.45 | 3.53 | 27.74 | 33.98 | 7.22 | (1.84) | 13.10 | 12.63 |
| 6 Equity Share Capital | 9.07 | 9.07 | 9.07 | 9.07 | 9.07 | 9.07 | 9.07 | 9.07 |
| 7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year. | | | | 480.79 | | | | 459.19 |
| 8 Earnings Per Share (Basic & Diluted) (Face Value of Rs.10 each) | 12.60 | 4.02 | 30.41 | 37.35 | 6.64 | (0.95) | 16.99 | 16.44 |